

a.n. 4,199 (falschlich समासीन०). MED. n. 217. — 2) = नित्यकर्मन् H.
an. = सोगताक्रिक MED. Erwiederung Vjutp. 109.

समादेप (wie eben) adj. zu empfangen Spr. (II) 7194.

समादेश (von 1. दिघ् mit समा) m. Anweisung, in comp. mit dem obj.: सीता० R. Gora. 2,38. 3,49 in den Unterschrr. Geheiss, Befehl: गुरु॒। Spr. (II)

4139. Verz. d. Oxf. H. 12, a, 34. sg. R. 4,34. 10. 5,47, 8. पितृ॒ 2,116, 42.

समादेशन (wie eben) n. das zu-wissen-Thun, Lehren: एकात्म॒ सू. D. 108, 17.

समाधा (1. धा mit समा) m. (sic) = निष्पत्ति, विरोधमञ्जन und समाधान CKDa.

समाधातव्य (wie eben) adj. in Ordnung zu bringen, gut zu machen
Hit. 110, 18.

समाधान (wie eben) n. 1) das Anlegen des Feuers (= आधान) GOB.

1,1,18. — 2) in der Dramatik das Stecken des Keimes (बीज) BHAR. Nāṭyaç. 19, 58. 72. Daçar. 1, 26. Sū. D. 345. 164, 15. PRATĀPĀR. 21, a, 5.

— 3) das Beilegen, in-Ordnung-Bringen, Gutmachen: कार्य॑ R. 4, 42, 8. 5, 53, 11. 69, 9. 6, 93, 31. अर्थदृष्टये तु प्रचुरतर्यदानाच्छक्यसमाधानम् KULL. zu M. 7, 52. — 4) das Versöhnen, Aussöhnen: भायाया॑ MBh. 12, 9829. स्त्रीया॑ पतिसमाधानं काङ्क्षितम् 14, 2789. — 5) Rechtfertigung einer Behauptung, Beweisführung Schol. zu Kap. 1, 91. 151.

159. SARVADARÇANAS. 129, 3. Sū. D. 324, 5. KUSUM. 7, 6. als Redefigur: मुखेन्द्रपि ते चाइ द्वा॑ निर्दृष्टि निर्दद्य॑। भाग्यदेवास्यमैवेति (dieses soll die kühne Behauptung rechtfertigen) तत्समाधानन्दृष्ट्यकाम् || Kīvād.

2, 92. — 6) das Aufmerken, Aufmerksamkeit: बुद्धि॑ Cāk. zu खान्द. UP. S. 39. Verz. d. Oxf. H. 268, a, 37. समाधानं करु॑ aufmerken Spr. (II) 4860.

PĀNĀK. 1, 7, 70. die auf das Höchste gerichtete Aufmerksamkeit, diese Andacht H. 1378. HALJ. 1, 128. चित्तेकाय्य॑ तु सलाहये (so lesen wir) समाधानमिति स्मृतम् Verz. d. Oxf. H. 223, b, No. 544, Z. 18. VEDĀNTAS.

(Allah.) No. 12. MBh. 12, 356. ASHtāv. 17, 18. SPR. (II) 2810. PRAB. 118, 40. DAÇAK. 64, 6. BHĀG. P. 3, 28, 6. 44, 29, 2.

समाधानोय (wie eben) adj. zu vereinigen, zu verbinden Ucéval. zu UNĀDIS. 2, 109.

समाधि (wie eben) m. 1) Zusammensetzung, Zusammenfügung: अ॒रु॑ Lītj. 7, 7, 29. Fuge: शिरोधराया॑ Kīa. 16, 21. — 2) Verbindung, Verein, ein Ganzes: ते वेदा॑ विद्ये नूनं महाभृतसमाधिना॑ RAGH. 1, 29. पञ्चनिय॑ HĀRIV. 11797 (= निरोध NILAK.). वाणी॑ षड्मरणादिसमाधियुक्ताम् (= चित्तेकाय्य NILAK.) 8450. महावाचाशास्यसमाधिसंबृत् (रथ) so v. a.

Achtgespann R. 5, 42, 3. — 3) Vollbringung: तपः॑ KUMĀRAS. 3, 24. 5, 6. — 4) das Beilegen, in-Ordnung-Bringen, Gutmachen: अपनीतस्य MBh. 13, 4640. — 5) Rechtfertigung einer Behauptung, Beweis SARVADARÇANAS. 46, 14. 92, 21. 135, 20. — 6) das Bringen in Harmonie, in Übereinstimmung R.V. PAIT. 11, 32. 36. — 7) Aufmerksamkeit MBh. 3, 11915. मनःसमाधिसंयुक्त 13, 5535. समाधिं अवणे कुरु॑ R. 7, 20, 6. 37, 2, 7. समाधिं कर्तुमर्लभि॑। पावद्वत्प्राणिनः सर्वात् (so ist zu lesen) क्लिस्त्यश्चसारिणः || du musst darauf achten, dass nicht 1, 41, 29. शिद्यित॑ adj. MĀLAV. 23. पार्गं चक्षुः समाधिना॑ MĀK. P. 19, 31. Vertiefung in: धर्म॑ R. 7, 49, 8. शात्म॑ BHĀG. P. 3, 5, 46. 27, 22. 5, 17, 16. ohne Ergänzung die auf das Höchste gerichtete Aufmerksamkeit, diese Andacht H. 85. MAITRIP. 6, 18. 34. AMR-

TAN. UP. in Ind. St. 9, 23. 29. BHĀG. 2, 44. 53. R. 2, 91, 22 (100, 19 GORR.). 3, 77, 83. KĀM. 9, 1, 13. ASHtāv. 12, 3. 18, 67. 97. NILAK. 33. KUMĀRAS. 1,

60. 3, 50. SPR. (II) 2283. 4633. 5046. 6569. ÇĀK. 13, 1. WEBER, RĀMAT.

UP. 341. VP. 657. MĀRK. P. 62, 18. PRAB. 8, 14. BHĀG. P. 1, 5, 13. 2, 2,

23. 4, 21. 3, 4, 32. 8, 21. 4, 1, 3. 5, 18, 1. SARVADARÇANAS. 154, 5. 9. 11. 156,

20. 160, 18. fgg. 164, 10. 178, 16 (सिद्धि). MADHUS. in Ind. St. 1, 22, 20.

sg. WASSILJEW 137. 141. 159. 246. 327 (vier). LOT. de la b. I. 347. 519.

समाधिमनु-स्था ASHtāv. 1, 14. वि-धा॑ KATHĀS. 117, 126. सेव॑ 128. भज॑ 137.

० भज॑ PĀNĀK. 162, 24. ० भेद॑ KUMĀRAS. 3, 40. SŪ. D. 39, 4. ० भेदिन् RAGH.

8, 78. ० भृत॑ CIG. 4, 55. ० पृ Verz. d. Oxf. H. 31, b, N. 3. समाधेऽन्तिम्यतः KATHĀS. 117, 129. समाधी स्थितः 131. ० स्थ PĀNĀK. 102, 23. HIT. ed.

JOHNS. 2464 (० पृ). ० निष्ठु॑ SPR. (II) 6321. am Ende eines adj. comp.: ब्रह्मकर्म॑ BHĀG. 4, 24. समापित॑ KATHĀS. 117, 127. लग्न॑ Gīt. 3, 15. मृषा॑ भा॑ BHĀG. P. 1, 18, 31. नित्याद्वाजसमाधित॑ 3, 33, 27. सविकल्पका॑ und निर्विकल्पक (निर्विकल्प) VEDĀNTAS. (Allah.) No. 124. 140. SPR. (II) 77.

संप्रज्ञात उं शंप्रप्रज्ञात SARVADARÇANAS. 164, 7. fgg. 179, 16. sg. सविर्तक॑ 164, 16. सविचार॑ 18. सानन्द॑ 19. सास्मित॑ 22. — 8) eine zur Erinnerung an einen Heiligen errichtete Kapelle WILSON, Sel. Works 1, 50. 95. 99. 180.

357. — 9) in der Rhetorik: eine best. rhetorische Figur SŪ. D. 614. Verz. d. Oxf. H. 207, a, 27. fg. 208, b, 17. 214, a, 16. Beilegung, eine übertragene Ausdrucksweise: अन्यर्थमाणामन्यत्राधिरोहणम् PRATĀPĀR. 69, a, 4. KĪVĀD. 1, 93. Beispiel: कुमुदानि॑ निमीलति॑ कमलान्युनिषति॑ च (ursprünglich dem Auge zukommende Tätigkeiten auf Blüthen übertragen)

94. das Hinzutreten eines zufälligen fördernden Umstandes, Konkurrenz KUVALAJ. 117, b (141, b). SŪ. D. 740. Beispiel: मानमस्या॑ निराकर्तु॑ पदयोर्मे॑ पतिष्यतः॑। उपकाराय॑ दिष्टेदमुरीर्प॑ घनगर्भितम्॑ || ebend.

— 10) N. des 17ten Kalpa; s. u. कल्प 2) d). — 11) N. pr. des 17ten Arhant's der zukünftigen Utsarpīti H. 55. eines Vaiča Verz. d. Oxf. H. 28, b, 4. — Die Lexicographen kennen folgende Bedd.: समर्थन AK. 3, 4, 22, 100. H. an. 3, 350. MED. dh. 38. नियम AK. 1, 1, 4, 14. 3, 4, 22, 100. H. an. MED. प्रणिधान H. 1378. HALJ. 1, 128. चित्तेकाय्य॑ und मीन॑ H. an. द्यान॑ MED. नीवाक॑ AK. 3, 4, 22, 100. MED. प्रतिज्ञा Schol. zu H. 278. सिद्धात् TRIK. 1, 1, 115. काव्यस्य गुणात्मम् MED. — Vgl. बोधिसम्बुद्धानुस्मृति॑, ब्रह्मकर्म॑, योग॑, सम्यक॑ und संघि॑.

समाधिगर्भ m. N. pr. eines Bodhisattva Vjutp. 21.

समाधित (von समाधि) adj.= संधित �verbündet, in freundschaftlichem Verhältniss stehend KATHĀS. 17, 156.

समाधित्र n. nom. abstr. zu समाधि 7) SARVADARÇANAS. 161, 2.

समाधित्सु (vom desid. von 1. धा mit समा) adj. zusammenzusetzen wünschend Lītj. 7, 7, 29.

समाधिप्रकारा॑ n. Titel einer Schrift HALL 143.

समाधिमतिका॑ (von समाधिमती) f. N. pr. eines Frauenzimmers (die Aufmerksame) MĀLAV. ed. BOMB. 32, 10. fgg. समाकृतिका॑ ed. TULL.

समाधिमत्॑ (von समाधि) adj. am/merksam R. ed. BOMB. 1, 1, 12. andächtig VOP. 3, 134. ASHtāv. 18, 97. KUMĀRAS. 1, 22.

समाधिराज॑ m. Titel eines buddh. Sūtra BURNOUF, Intr. 54. 68. 438.

542. WASSILJEW 302. 327.

समाधिविधि m. Titel einer Schrift HALL 138.